

नमजित् Z. 7 die ed. Bomb. नमजितस्वया; Z. 9 die neuere Ausg. des HARIV. überall richtig मा०.

नमङ्क TBr. Comm. 2, 632.

नघुष Spr. 2631, v. l. Verz. d. Oxf. H. 3, b, 32.

नज् Bez. der *Negation* bei den Grammatikern (z. B. P. 2, 4, 60): न-जर्यनिर्णय Verz. d. Oxf. H. 177, a, 32. नजर्यवाद् oder नज्ज्वाद् m. Titel einer Schrift HALL 61. नजर्यवादविवृति f. Titel eines Commentars zu jenem Werke ebend. नज्ज्वादिष्पणी f. desgl. 61. sg. नज्ज्वादविवेक m. desgl. 62.

नट् Z. 4 lies नद्दे (partic.) वर्त्तिष्ठे und vgl. Spr. 2343.

नट् 1) a) seine Abstammung Verz. d. Oxf. H. 21, b, 25. नटाध्यायिका 134, b, 2. — Vgl. मक्ता०.

नटाराध्याया Z. 2 lies टीपकरामस्य ततीयपुत्रः.

नटभिकाविकार्, नाट० SCHIEFFNER, Lebensb. 309 (79).

नटकूवर् m. = नलकूवर् KATHĀS. 73, 40. fgg. 101, 374.

नति 1) Verbeugung WEBER, RĀMAT. UP. 310. sg. 318. — 2) SĀH. D. 220.

गुरुं प्रति Spr. 2279. — 4) GOLĀDH. 8, 20. fgg.

नद् mit अभि caus. Z. 3 der Schol. zu R. 2, 16, 30 ergänzt दिशः; die Aenderung इच्छाकार्ये ist jedenfalls vorzuziehen.

— उद्, अदृक्षास इवोवदन्। सिंक्ल: KATHĀS. 33, 203. उवदन्नम्बुदः 36, 143. — परि॒, die ed. Bomb. liest यद्येवं मतिरथ्य वः st. यद्यद् पार्थस्य वै.

नट् 2) Sp. 23, Z. 12 füge a) vor *fluthendes* hinzu. — b) 4 Mal — — — — Ind. St. 8, 366. — Vgl. पञ्चनद, मक्ता०, गिरिणादी, गिरितदी, देव०, यु०, नग०, मक्ता०, स्वर्णदी, स्वर्णदी.

नदिका (von नदो) s. कु०.

नदीतर् m. das Schwimmen über einen Fluss JĀĒN. 1, 139.

नदीन in der Stelle पस्त्रेश्चरस्य (विक्रमसिंहस्य) सुभगा नदीनप्रभवा प्रिया ॥ श्रलंकारतर्तुरुद्वी शशिलोकेति चाभवत् ॥ KATHĀS. 58, 3 wohl Varuna und zugleich nicht gering (न + दीन).

नदीय N. pr. einer Oertlichkeit WILSON, Sel. Works 1, 132. 136. 173. नद्दो vgl. पवद्दो.

नध्यम्बुदीवन् adj. durch Flusswasser gedeihend: देश HALĀJ. 2, 6.

नन्दन्, नन्दश्यालसंवादा०: (sic) BHĀG. P. 12, 3, 37.

ननु 1) Z. 6 lies नन्वहे ते प्रियः. — 2) Sp. 26, Z. 3, nach 9, 61 hinzuzufügen Spr. 1412. In einem Satze mit einem Fragepronomen so v. a. ननु, aber mit freierer Stellung, Spr. 1413. द्रौपद्या ननु मत्स्यराजभवने घृष्ण न किं चन्दनम् 2639.

नन्दू mit अभि 2) अपो ऽनभिनन्दतो भयवयति so v. a. *ungern* PAN-KAV. BR. 5, 9, 3.

— प्रत्यभि vgl. प्रत्यभिनन्दन्.

— समभि *Jmd begrüssen* R. 7, 76, 18. KATHĀS. 36, 414.

नन्द् 1) p) BHĀG. P. 12, 1, 8. neun Nanda's 11. Daher Bez. der Zahl neun WEBER, ĀJOT. 101. — r) KĀM. NĪTIS. 1, 4 gehört zu p), da Nanda hier nur bildlich Berg genannt wird. — s) eine Art *Eugenia* (बृहज्ञम्बू) BHĀVAPR. im CKD. u. फलेन्द्र.

नन्दन् 2) a) überh. *Nachkomme*, z. B. भृगु० LA. (II) 92, 12. — l) WEBER, ĀJOT. 99. Verz. d. Oxf. H. 331, b, 2 v. u.

नन्दपद् N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 384, b, No. 473.

नन्दपति f. N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 88, 6.

नन्दराम m. N. pr. eines Mannes HALL 38.

नन्दाप्राची (?) in °माक्षात्म्य Verz. d. Oxf. H. 12, b, 20.

नन्दिकेश्वर् auch N. pr. eines Autors HALL 137.

नन्दिनेत्र KATHĀS. 31, 48.

नन्दिधर्म m. pl. Nandi's oder Nandin's *Vorschriften* Verz. d. Oxf. H. 266, b, 15.

नन्दिन् 1) b) दानव० KĀVYĀD. 3, 93. — 2) e) R. 7, 16, 8, 11. 13. 15. KATHĀS. 107, 125. fgg. 110, 52. मक्षदेवानुचरश्च नन्दी सहस्रेणाद्यायामां पृथ्वीकामसूत्रं प्रोधाय Verz. d. Oxf. H. 213, b, 9. sg. नन्दिकृतमप्युपराणम् 80, a, 5. — g) Āśva's *Stier* WILSON, Sel. Works 1, 223. BHĀG. P. 10, 63, 6. VĀDDHA-KĀN. 12, 6 (beide Ausgg. lesen st. dessen fälschlich नित्यं, die mahrattischen Scholien haben die richtige Lesart). — 3) k) ein best. Metrum, 4 Mal — — — — — Ind. St. 8, 386.

नन्दिवर्धन् 2) e) ein Sohn Rāgaka's BHĀG. P. 12, 1, 3. Āgaja's c. Bruder Mahāvīra's WILSON, Sel. Works 1, 293.

नन्दिपाट N. pr. Verz. d. Oxf. H. 324, a, 34.

नन्दीपुर् n. N. pr. einer Stadt ebend. 133, b, 33.

नन्दीश 1) Verfasser eines Purāṇa ebend. 8, a, 7.

नन्दीश्वर् 2) R. 7, 16, 9. BHĀG. P. 4, 3, 47.

नन्देरी f. ein best. Metrum Ind. St. 8, 316.

नन्द्यावर्त् 3) HALĀJ. 3, 37. — 5) HALĀJ. 3, 26.

नपात् 4) f. नस्ती SV. ĀRAṄGA, Prap. 3, 13 (Tüb. Hdschr.).

नपुंसक 1) KATHĀS. 36, 98. 100. नपुंसकीभूत 104. — 1 und zugleich 2) Spr. 1417.

नपःप्रभेद्, nach AUFRECHT Nabhaprabhedana.

नभप्रभेद् n. नपःप्रभेद्.

नभयन् 1) त्रू KATHĀS. 69, 180. — 2) b) KATHĀS. 112, 7.

नभू० 4) नभायाराणा Verz. d. Oxf. H. 237, a, 5. — 3) MEGH. 4.

नभस्त्वत् 4) m. N. pr. eines Sohnes des Naraka Bhauma BHĀG. P. 10, 39, 12.

नभेमुदा० (नभू० + मुदा०) f. Bez. einer best. Fingerstellung Verz. d. Oxf. H. 236, a, 20.

नम् 1. नमत — वारणाननम् KATHĀS. 67, 1. दृष्टैव तेन कोटए नमतारोपितं (d. i. नमति आ०) गुणम् । तच्छ्रुतयेवाच्छ्रुते इष्यनमसर्वतो नृपाः ॥ *an dem sich krümmenden Bogen* 120, 62. पश्यच्छ्रुतो न नमते BHĀG. P. 10, 16, 28. यत्स्वयं नमते दारु० Spr. 2337. नतभूलात् (चनुस्) 1219. — caus. 1) नामित SĀM. D. 170, 17.

— ननु caus. sich beugen machen BHĀG. P. 10, 16, 29.

— अभि॒ शिरसाभिनतो वृगाः सर्वासामेव R. 7, 48, 11.

— अव् 1) लक्ष्यायावनतोभूतम् R. 7, 23, 1, 60. — caus. s. अनवनामितवैत्यन्त.

— आ० 1) अरोपितगुणावतौ तत्कोटाविवानतौ gespannt und zugleich sich verneigend KATHĀS. 113, 34.

— उद् 1) अक्षमाडुन्नम्य प्रोर्भे वर्षितु॒ घनः KATHĀS. 62, 196. उद्दत HALĀJ. 4, 66, 3, 14. शोपितरसे निदाये नितरमेवावतः सिद्धुः Spr. 1118. Sp. 43, Z. 7 v. u. NILAK. zu MBH. 4, 233: षुडुवता पूर्व नासानिद्यप्रोत्र-नास्तस्तकृकृष्टिकासु उत्ताना०; Z. 6 v. u. NILAK. zu MBH. 5, 3939: पूर्व वर्षपृष्ठयोः पादपृष्ठयोः कुचयोश्च स्तनयोर्नितम्बयोश्चनुयोग्येति प्राप्तः । व-